

**सर्व शासकीय कार्यालयात तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये
मराठी युनिकोडचा वापर करण्याबाबत.**

महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक - क्रमांक - युनिकोड-२०१२/प्र.क्र.१७८/२०१२/भाषा-२

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक - २७ डिसेंबर, २०१२.

संदर्भ: १) शासन परिपत्रक क्र. सा.प्र.वि. मातंस/नस्ती ०८/८९/३९, दिनांक १० सप्टेंबर, २००८

२) शासन निर्णय क्र. सा.प्र.वि. युनिकोड-२०१०/प्र.क्र.१४०/१०/२०-ब, दिनांक १६ डिसेंबर, २०१०

शासन परिपत्रक

शासकीय कार्यालयातील मराठी मधील कामकाजामध्ये अधिक सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने तसेच कुठल्याही संगणकावर तयार केलेल्या शासकीय कामकाजाच्या नस्ती/ धारिका कुठल्याही संगणकावर वाचता याव्यात तसेच त्या भविष्यासाठी व्यवस्थितरित्या जतन करणे सोईचे व्हावे यासाठी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये युनिकोडचा वापर करण्याबाबत संदर्भ क्र. १ च्या दिनांक १० सप्टेंबर, २००८ च्या परिपत्रकान्वये व संदर्भ क्र. २ च्या दिनांक १६ डिसेंबर, २०१० च्या शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, सदर सूचनांचे काटेकोरपणे अनुपालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

जुने ISM ३.०४ हे MS/२००३/MS२००७ या आज्ञावलीवरील मराठीत केलेले कामकाज हे युनिकोड आधारित नसल्याने, सदर कामकाज युनिकोडमध्ये रुपांतरित करण्याबाबत मंत्रालयीन विभागातील कर्मचाऱ्यांना माहिती व तंत्रज्ञान संचालनालयामार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सार्वजनिक उपक्रम यांना शासन व्यवहारात मराठी युनिकोडचा वापर करण्याबाबत तसेच हा वापर करणे शक्य व्हावे याकरिता माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाचे प्रशिक्षण घेण्याबाबतच्या सूचना पुनःश्च देण्यात येत असून सदर सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१३०३१५१२४३२४८८३३ असा आहे.

ललिता शि. देठे

(ललिता शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपाल यांचे सचिव

मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई

(कृ.मा.प.)

मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
मा. मंत्री /राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मा. मुख्य सचिव / अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
सर्व विभागीय आयुक्त
मंत्रालय विभागाच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
सर्व जिल्हाधिकारी
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई
प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई
सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, विधानभवन, मुंबई
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
मा. लोक आयुक्त / उप लोक आयुक्त, मुंबई
महालेखापाल, महाराष्ट्र ½ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर
महालेखापाल, महाराष्ट्र ½ (लेखा परीक्षा), मुंबई / नागपूर
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
अवर सचिव (आस्था/भाषा), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई
भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, वांद्रे (पूर्व), मुंबई
संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
सर्व कार्यासने, मराठी भाषा विभाग, मुंबई
निवड नस्ती